

November 10, 2024

BSE Limited

Department of Corporate Services
Floor 25, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001 Bandra

Scrp Code No: 542665

National Stock Exchange of India Limited

Listing Department, Exchange Plaza,
Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Company Symbol: NEOGEN

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”) of newspaper publication of notice of hearing and final disposal of Petition before the Hon'ble National Company Law Tribunal in the matter of Scheme of Amalgamation of Buli Chemicals India Private Limited (“BCIPL” or “Transferor Company”) with Neogen Chemicals Limited (“NCL” or “Transferee Company”) and their respective shareholders (the “Scheme”)

In continuation to our letter dated May 15, 2024, with respect to the aforesaid Scheme, a Joint Company Scheme Petition for the said scheme of amalgamation was presented by BCIPL and NCL on October 8, 2024 and it was heard and admitted by the Hon’ble National Company Law Tribunal, Mumbai bench (“NCLT”) on October 17, 2024.

The said Petition is fixed for hearing and final disposal before the Hon’ble NCLT on November 22, 2024. Please find enclosed the relevant extract of the newspaper advertisement published in the following newspapers for giving notice of hearing and final disposal of the Petition as per the directions of Hon’ble NCLT:

1. Financial Express in English Language published on November 10, 2024; and
2. Lakshadeep in Marathi Language published on November 10, 2024.

The above intimation is also being uploaded on the Company’s website at <https://neogenchem.com/announcements/>.

Kindly take the above on record and disseminate the same on your websites.

Yours faithfully,

For Neogen Chemicals Limited

Unnati Kanani

Company Secretary & Compliance Officer

Membership No: A35131

Place: Thane

Encl.: A/a

प्रिझमएक्स ग्लोबल व्हॅचर्स लि.

L7410MH1973PLC016243

नोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, पूर्वा विभाग, तेजपाल व्हीम रोड नं. ३, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५६.
ई-मेल आयडी : infogromo@gmail.com, वेबसाइट : <https://kamalakshifinance.wordpress.com>

(दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश)

अ. क्र.	वर्षातील	व्ययी		एकत्रित	
		निमाहीअंश	निमाहीअंश	निमाहीअंश	निमाहीअंश
		३०.०९.२०२४	३०.०९.२०२४	३०.०९.२०२४	३०.०९.२०२४
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	९०३.७५७	५८०.३२	९,४८३.९७	९०७.०२१
२	कर व अपवादालाक बाबीपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७९.९९५	१५४.६६२	२३३.८५८	७७.२५६
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७९.९९५	१५४.६६२	२३३.८५८	७७.२५६
४	कर व अपवादालाक बाबीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७९.९९५	१५४.६६२	२३३.८५८	७७.२५६
५	एकूण सर्वसाधारण उत्पन्न	९९४.६५०	७३५.०२४	९७९.७०९	९८४.६२८
६	प्रदायित समभाग भांडवल	४,३९०.९९४	४,३९०.९९४	४,३९०.९९४	४,३९०.९९४
७	उत्पन्न प्रतिभाग मंडळ	०.०१२	०.०२६	०.०३८	०.०१०
८	सोनीकृत	०.०१२	०.०२६	०.०३८	०.०१०

टीप : वरील विवरण हे सेबी (एच) व अन्य विमोचन आयोगाच्या विनियमन, २०१५ चे विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करणाऱ्या अलेखा तिमाही व वार्षिक लेखावधीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्राप्ताच्या सारांशा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष एकत्रित व वेबसाइट वॉच कॅम्पनीची वेबसाइट <https://kamalakshifinance.wordpress.com> वर उपलब्ध आहे.

प्रिझमएक्स ग्लोबल व्हॅचर्स लिमिटेड करिता

सहो/ - रवींद्र केमलकर

कार्यकारी संचालक व सहायक

डॉ.अग्रवाल : ००९४०९७३

विक्रम : मुंबई

दिनांक : ०९.११.२०२४

एन. आर. अग्रवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फॉरवर्ड टेरसेस, ५वा मजला, सिटी मॉल समोर, प्लू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.

वेबसाइट: www.nrail.com, दूर. ०२२-६७३१७५००, फॅक्स: २६७३२२७२/२६७३६१३३, ई-मेल: admin@nrail.com.

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	(रु.खात्यात, ईपीएर व्यतिरिक्त)					
		संपलेली तिमाही		संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष	
		३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४
		अलेखापरिचित	अलेखापरिचित	अलेखापरिचित	अलेखापरिचित	अलेखापरिचित	लेखापरिचित
१.	कार्यवालातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४३७८.८४	३५७७.९२	३७३५.९२	७९५७.७६	७९५७.७६	१३०२६.३४
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादालाक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	४२७.७८	५९०.७६	३९९.२६	५००३.५४	७७८३.८८	९३७६३.२२
३.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालाक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	४२७.७८	५९०.७६	३९९.२६	५००३.५४	७७८३.८८	९३७६३.२२
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालाक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	८३४.९५	३७०.२८	३७८.०३	९५७४.३९	७८३६.००	९२५६५.२९
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न)	८०९.२३	३९५.८५	३७९.८५	९९५७.०८	७८५६.८३	९२५६५.८०
६.	मरणा वित्तसंग्रहण भांडवल (दर्शनी मुल्या रु.१०/- प्रति भाग)	५००९.९९	५००९.९९	५००९.९९	५००९.९९	५००९.९९	५००९.९९
७.	मागील लेखावधीच्या ताळेबंद प्रकरणातून पुनर्मुद्रीकृत राखीव बाळूक राखीव उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)	-	-	-	-	-	७४३२७.५८
८.	(विशेष साधारण बाबपूर्व) (वार्शिकिकरण नाही)	अ. मूळ ४.९०	२.००	२२.२२	६.९०	४६.०५	७३.७२
	ब. सोमिकृत ४.९०	२.००	२२.२२	६.९०	४६.०५	७३.७२	
९.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबानंतर) (वार्शिकिकरण नाही)	अ. मूळ ४.९०	२.००	२२.२२	६.९०	४६.०५	७३.७२
	ब. सोमिकृत ४.९०	२.००	२२.२२	६.९०	४६.०५	७३.७२	

टीप: १) वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८.११.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
२) सेबी (लिटिंग) अॅण्ड अदर डिस्कलोजर रिझ्युलमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक व अर्ध-वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुद्रीकृत उतरात आहे. त्रैमासिक व अर्ध-वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुद्रीकृत एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाइटवर आणि कंपनीच्या www.nrail.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

इंडव्याचा आदेशान्वये

एन. आर. अग्रवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता

आर एन अग्रवाल

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डॉ.अग्रवाल: ००९४०९७३

दिनांक: ०८.११.२०२४

ठिकाण: मुंबई

नमुना २६

(नियम ४अ पहा)

कालिना १७५ (मतदार संघाचे नाव) मतदार संघातून विधानसभेच्या (सभागृहाचे नाव) निवडणुकीसाठी उमेदवाराने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमक्ष नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्र

भाग-अ

मी, - **बाळकृष्ण शिवाजी हुटगी** यांची, वय ५१, वॉश राहणार :- खोली क्रमांक ०६, कोसर मंडल, शीतल दिनेमाजवळ, बेल बाजार, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०००७०. (उत्पालाचा पूर्ण पत्ता नमूद करावा)

वरील निवडणुकीसाठी उमेदवार असून याद्वारे पुढीलप्रमाणे गांधीभूषणवृद्ध वृद्धकथन करतो / करते व शपथपत्र असे नमूद करतो / करते की :-

- मी **महाराष्ट्र नवनिर्माण सेना** (राजकीय पक्षाचे नाव) पक्षाचे उभा केलेला उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे (००० लागू नसलेला मजकूर खोडवा).
- माझे नाव **कालिना १७५** विधानसभा मतदार संघाअंतर्गत महाराष्ट्र (मतदार संघाचे नाव आणि राज्य) **यादी भाग क्रमांक १६०** मधील अनुक्रमांक ७८८ येथे नोंदवलेले आहे.
- संपर्क साधण्यासाठी माझा/माझे दूरधनी क्रमांक ८१०८५५९६९६ हा आहे/हे आहेत. आणि माझा ई-मेल आयडी (कोणताही असल्यास) sandeephtugi2006@gmail.com आहे. आणि माझे समाज माध्यम खाते (खाती) (कोणताही असल्यास) पुढीलप्रमाणे आहेत.
(एक) **Facebook- sandeep_hutgi**
(दोन) **Instagram- sandeep_hutgi**
(तीन) **X (Twitter) - Sandeep_hutgi**
(चार) **whatsapp- 8108559696**

प्रलंबित फौजदारी खटले-

(एक) मी असे घोषित करतो/करते की, माझ्या विरोधात कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नाही.
(जर उमेदवाराच्या विरोधात कोणताही खटला प्रलंबित नसेल तर या पर्यायापुढे ✓ खूण करा आणि खालील पर्याय (दोन) च्या पुढे लागू नाही असे लिहा)

किंवा

(दोन) माझ्या विरोधात पुढील फौजदारी खटले प्रलंबित आहेत : होय (जर उमेदवाराच्या विरोधात फौजदारी खटले प्रलंबित असतील तर या पर्यायापुढे ✓ खूण करावी आणि वरील पर्याय (एक) खोडवा आणि सर्व प्रलंबित खटल्याचा तपशील खालील तक्त्यात द्यावा.)

अ. क्र.	तपशील	तक्ता		
		व्ही. बी. नगर पोलीस ठाणे १०१/२०११	व्ही. बी. नगर पोलीस ठाणे १८२/२०१२	व्ही. बी. नगर पोलीस ठाणे १८१/२०१२
(अ)	संबंधीत पोलीस ठाण्याचे नाव व पत्ता यास प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) क्रमांक			
(ब)	न्यायालयाच्या नावासह खटला क्रमांक	कुर्ला न्यायालय ५२००८५५/PW/२०१२	कुर्ला न्यायालय ५२०१७७६/PW/२०१२	कुर्ला न्यायालय ५२०१५४४३/PW/२०१२
(क)	अंतर्भूत असलेल्या संबंधीत अधिनियमांच्या संहितेची कलम (कलमे) (कलम क्रमांक द्यावा, उदा. भारतीय दंड संहितेचे कलम... (इत्यादी))	३८५/३४	१४३/४२२/५०४/५८४/३४	३८५/३४
(द)	अपराधाचे संक्षिप्त वर्णन	खंडणीसाठी फोन करून दबाव करणे	वेळ्याद्वारे जीवण जमा करणे	खंडणीसाठी फोन करून दबाव करणे
(ई)	दोषारोप ठेवण्यात आले आहेत किंवा कसे (होय अथवा नाही ते नमूद करा)	नाही	नाही	नाही
(फ)	जर वरील ई चे उतर होय असेल तर ज्या दिनांकास दोषारोप ठेवण्यात आलेला आहे तो दिनांक	नाही	नाही	नाही
(ग)	कार्यवाहीच्या विरोधात कोणतेही अपील/पुराविका अर्ज दाखल करण्यात आला आहे किंवा कसे (होय अथवा नाही ते नमूद करा.)	नाही	नाही	नाही

सिध्दापराधी ठरविलेले खटले-

(एक) मी असे घोषित करतो/करते की, कोणत्याही फौजदारी अपराधासाठी मला सिध्दोपी ठरविण्यात आलेले नाही.
(जर उमेदवाराच्या सिध्दोपी ठरविण्यात आलेले नसेल तर या पर्यायापुढे ✓ खूण करा आणि खालील पर्याय (दोन) च्या पुढे लागू नाही असे लिहा)

किंवा

(दोन) खाली नमूद केलेल्या अपराधासाठी मला सिध्दोपी ठरविण्यात आले आहे: लागू नाही.
(जर उमेदवारास दोषसिध्द ठरविण्यात आले असेल तर या पर्यायापुढे ✓ खूण करावी आणि वरील पर्याय (एक) खोडवा आणि खालील तक्त्यात तपशील द्यावा)

अ. क्र.	तपशील	तक्ता		
		निरंक	निरंक	निरंक
(अ)	खटला क्रमांक			
(ब)	न्यायालयाचे नाव			
(क)	संबंधीत अधिनियमांची/संहितेची कलम (कलमे) (कलम क्रमांक द्यावा, उदा. भारतीय दंड संहितेचे कलम... (इत्यादी))			
(द)	ज्या करिता सिध्दोपी ठरविण्यात आलेले आहे, त्या अपराधाचे संक्षिप्त वर्णन.			
(ई)	सिध्दोपी ठरविल्याच्या आदेशाचे दिनांक			
(फ)	ठोठावलेली शिक्षा			
(ग)	सिध्दोपी ठरविल्याच्या आदेशाविरोधात कोणतेही अपील दाखल करण्यात आलेले आहे किंवा कसे (होय अथवा नाही ते नमूद करा.)			
(घ)	जर वरील (ग) चे उतर होय असल्यास अपरतीचा तपशील व सद्यस्थिती द्यावी			

(६-अ) पॉरिजेट (५) व (६) मध्ये दिल्याप्रमाणे माझ्या विरोधात प्रलंबित असलेल्या सर्व फौजदारी खटल्यांची आणि सिध्दोपी ठरविलेल्या सर्व खटल्यांची संपूर्ण आणि अद्यावत माहिती मी माझ्या राजकीय पक्षाला दिलेली आहे :- होय

सहो/-

अभिराशी

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, **स्वामी श्री. दिनेश गोधनदास पांचाळ** हे (१) श्रीमती **पारुल दिनेश पांचाळ** यांच्यासह फ्लॉट क्र.ए-२०२, २रा मजला, सिड्डी एबीसी को-ऑप.हो. सोसायटी लि., वसंत नगरी, पेन्ड्रे-२, आचोळे, वसई रोड (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०८ या जागेचे संयुक्त मालक आहेत. (२) कनेचालात गोधनदास पांचाळ यांच्यासह फ्लॉट क्र.१०३, २रा मजला, पटेल अपार्टमेंट, एस.व्ही. रोड, जमीन सीटीएस क्र. ३०५, ३०६ व ३०७, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ या जागेबाबत संयुक्त मालक, (३) कनेचालात गोधनदास पांचाळ यांच्यासह ओडीओमिक गाळा क्र.११, तळमजला, रिगल इंडस्ट्रीयल इस्टेट को-ऑप. सोसायटी लि., सवळे क्र.५०, हिस्सा क्र.२/१, गाव सावित्री, तालुका वसई, जिल्हा पालघर (यापुढे सदर मालकाला म्हणून संदर्भ) येथील जागेबाबत संयुक्त मालक होत. ज्याअर्थी श्री. दिनेश गोधनदास पांचाळ यांचे २४.१०.२०२४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती पारुल दिनेश पांचाळ (पत्नी) व श्री. गौरंग दिनेश पांचाळ (मुलगा) हे वर नमूद केलेल्या मालमतेबाबत हिंदू वारसा कायद्यानुसार कायदेशीर वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी आहेत. ज्याअर्थी माझे अशील श्रीमती पारुल दिनेश पांचाळ यांना त्यांच्या नावे सदर मालमतेमधील मर्यातेचे सर्व अंश, अधिकार, हक्क व हित हस्तांतर करण्याची इच्छा आहे. ज्याअर्थी श्री. गौरंग दिनेश पांचाळ, श्री. दिनेश गोधनदास पांचाळ यांचा मुलगा यांनी त्यांची आई श्रीमती पारुल दिनेश पांचाळ यांच्या नावे सदर मालमतेमधील सर्व अंश, अधिकार, हक्क व हित मुक्त करण्यास मान्यता दिली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमता किंवा भागावर विक्री, बंधीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्याय, ताबा, कायदेशीर हक्क, जमी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हितावा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीक्यांकडे त्यांचे कार्यालय क्र.३, तरे कम्प्लेक्स, दक्षिण हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा सदर मालमतेवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

सहो/-

श्री. विक्रम ई. चोकरकर
के.के. असोसिएट्स, वकील

दिनांक: १०.११.२०२४

Format C-7

(for reporting parties to publish in newspapers, social media platforms & website of the party) Information regarding individuals with pending criminal cases, who have been selected as candidates, along with the reasons for such selection, is also as to why other individuals without criminal antecedents could not be selected as candidates

(As per the Commission's directions issued in pursuance of the Order dated 13.02.2020 of the Hon'ble Supreme Court in contempt petition (C) no. 2192 of 2018 in WP (C) no. 536 of 2011)

Name of Political Party	INDEPENDENT			
Name of the Election	LEGISLATIVE ASSEMBLY			
Name of State/ UT	MAHARASHTRA			
Name of the Constituency	168, CHANDIVALI ASSEMBLY CONSTITUENCY			
Name of the candidate	ATUL ANIL MAGHADE			
(a) F.I.R.No. with name and address of police station concerned	FIR NO. 164 OF 2019 SAKI NAKA POLICE STATION, MAHADA, CHANDIVALI, MUMBAI-400072	Not Applicable	Not Applicable	
(b) Case Number with Name of Court	CHARSHEET NOT FILED TIL TODAY 66"/MM COURT ANDHERI MUMBAI	Not Applicable	Not Applicable	
(c) Section(s) of concerned Acts/Codes involved give number of Section e.g. Section..... of IPC Act	326, 323, 324, 143, 149, 427.I.P.C.	Not Applicable	Not Applicable	
(d) Brief Description of offence	There was scuffle taken place between complainant and me and therefore said misunderstanding said FIR has been registered and I have been released by Honourable High Court vide Anticipatory Bail Application No.1580 of 2018	Not Applicable	Not Applicable	
(e) Whether charges have been framed (mention YES OR NO)	NO	NO	NO	
(f) If answer against (e) above is yes then give date on which charges were framed	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	
(g) Whether any appeal application for revision has been filed for proceeding (MENTION YES OR NO)	NO	NO	NO	

"In the case of election to Council of States or States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of Constituency.

Signature of THE CANDIDATE

ATUL ANIL MAGHADE

आमिनी नॅशनल कंपनी लि. दिव्यनलसमोर,

खंडपीठ - I, मुंबईस्थित

कंपनी स्कीम याचिका क्र. सी.पी. (सीए) / २०१ (एचबी) / २०२४

अंतर्गत

कंपनी स्कीम अर्ज क्र. सी.ए. (सीए) / १४२ (एचबी) / २०२४

कंपनी कायदा, २०१३ च्या बाबतीत

आणि

कलम २३० ते २३२ आणि कंपनी कायदा, २०१३ आणि कंपनी कायदा (तडवणे, व्यवस्था आणि एफडीकरण) नियम, २०१६ च्या इतर लागू तरतुदींच्या बाबत

आणि

बुली केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या निओजेन केमिकल्स लिमिटेड आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या ("गोर्जना" किंवा "ही गोर्जना") एफडीकरणाच्या योजनांच्या बाबत

बुली केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
(CIN: U24297MH2018FTC348198)
कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत समाविष्ट केलेली कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय १००२, १०वा मजला, देव कोर्पोर बिल्डिंग, कॅम्बरी जंक्शन, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पोखरण रोड नं. २, खोपट, ठाणे, महाराष्ट्र, ४०० ६०१ येथे स्थित
...प्रथम याचिकाकर्ता कंपनी / हस्तांतरित कंपनी

आणि

निओजेन केमिकल्स लिमिटेड,
(CIN: L24

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENCH - I, AT MUMBAI
COMPANY SCHEME PETITION NO. C.P. (CAA) / 201 (MB) / 2024
IN
COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A. (CAA) / 142 (MB) / 2024
 In the matter of the Companies Act, 2013
 And
 In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Companies (Compromises, Arrangements and Amalgamation) Rules, 2016
 And
 In the matter of Scheme of Amalgamation of Buli Chemicals India Private Limited with Neogen Chemicals Limited and their respective shareholders ("Scheme" or "this Scheme")

Buli Chemicals India Private Limited,
 (CIN: U24297MH2018FTC348198),
 a company incorporated under the Companies Act, 2013 having its registered office at 1002, 10th Floor, Dev Corpora Building, Cadbury Junction, Eastern Express Highway, Pokhran Road No. 2, Khopat, Thane, Maharashtra, 400 601
First Petitioner Company / Transferor Company
 And
Neogen Chemicals Limited,
 (CIN: L24200MH1989PLC050919),
 a company incorporated under the erstwhile Companies Act, 1956 having its registered office at 1002, 10th Floor, Dev Corpora Building, Cadbury Junction, Eastern Express Highway, Pokhran Road No. 2, Khopat, Thane, Maharashtra, 400 601
Second Petitioner Company / Transferee Company
 (Hereinafter collectively referred to as "the Petitioner Companies")

NOTICE OF HEARING AND FINAL DISPOSAL OF COMPANY SCHEME PETITION

NOTICE is hereby given that the Joint Company Scheme Petition ("Petition") under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamation) Rules, 2016 ("the Rules") for sanction of the Scheme of Amalgamation of Buli Chemicals India Private Limited with Neogen Chemicals Limited and their respective shareholders was presented by the Petitioner Companies on the 8th day of October, 2024 and the Petition was heard and admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") on 17th day of October, 2024.

In terms of Rule 16 of the Rules and directions of the Hon'ble NCLT, notice is hereby given that the said Petition is fixed for hearing and final disposal before the Hon'ble NCLT on **Friday, 22nd day of November, 2024.**

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioners or Petitioners' Authorised Representatives, a notice of such intention, signed by the person / advocate representing the person, together with the full name and address of the person ("Notice"), so as to reach the Petitioners' registered office or Petitioners' Authorised Representative not later than two (2) days before the date fixed for the hearing of the said Petition. Where any person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same, upon a request made in writing not later than two (2) days before the date fixed for the hearing of the Petition.

For and on behalf of the Petitioner Companies
Sd/- **Sd/-**
Rajgaurav Maurya **Unnati Kanani**
Authorised Signatory **Authorised Signatory**
Buli Chemicals India Private Limited **Neogen Chemicals Limited**
 1002, 10th Floor, Dev Corpora Building, Cadbury Junction, Eastern Express Highway, Pokhran Road No. 2, Khopat, Thane, Maharashtra, 400 601
rajgaurav.maurya@neogenchem.com unnati.kanani@neogenchem.com

Sd/-
For A R C H and Associates
Chartered Accountants
 1804, 18th Floor, Anmol Pride, S.V. Road, Goregaon (West), Mumbai - 400 104
Authorised Representatives for both the Petitioner Companies
 Dated : November 10, 2024
 Place : Thane

C.E. INFO SYSTEMS LIMITED

Registered and Corporate Office: First, Second, & Third Floor, Plot No. 237, Okhla Industrial Estate, Phase- III, New Delhi 110 020, India
 CIN: L74899DL1995PLC065551 - Website: www.mapmyindia.com; E-mail: cs@mapmyindia.com; Telephone: +91 11 4600 9900.

Revenue
at Rs. 205.2 cr.
Up 14%

PAT at
Rs. 66.2 cr.

PAT
Margin
at 30%

EBITDA at
Rs. 80.3 cr.

EBITDA
Margin
at 39%

Extract of unaudited Consolidated and Standalone Financial Results for the quarter & half year ended September 30, 2024

Sr. No.	Particulars	Consolidated					Standalone				
		Quarter ended		Half Year ended		Year ended	Quarter ended		Half Year ended		Year ended
		30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
	unaudited	unaudited	unaudited	unaudited	Audited	unaudited	unaudited	unaudited	unaudited	Audited	
1	Total income from operations (net)	10,367	9,108	20,516	18,049	37,942	8,369	7,953	17,003	15,456	31,561
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,070	4,420	8,787	8,604	17,512	4,131	4,460	8,928	8,801	17,711
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,070	4,420	8,787	8,604	17,512	4,131	4,460	8,928	8,801	17,711
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,035	3,309	6,624	6,509	13,438	3,130	3,409	6,852	6,733	13,743
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,144	3,246	6,679	6,434	13,169	3,234	3,396	6,902	6,709	13,530
6	Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 2/-)	1,088	1,081	1,088	1,081	1,081	1,088	1,081	1,088	1,081	1,081
7	Reserves (excluding Revaluation Reserve & Debit balance in Profit and Loss A/c as shown in the Balance Sheet of previous year)	71,664	59,824	71,664	59,824	64,834	71,573	59,377	71,573	59,377	64,514
8	Basic and Diluted EPS (not annualised) (after Tax, exceptional and Extraordinary charges)										
	(a) Basic	5.58	6.11	12.16	12.08	24.78	5.75	6.31	12.59	12.46	25.42
	(b) Diluted	5.52	6.07	12.04	11.98	24.58	5.69	6.26	12.47	12.36	25.22

Notes

- The previous periods numbers have been regrouped/ rearranged wherever necessary to conform to the current period presentation. The figures of revenue from operations consist of Sale of hardware and Sale of Mapdata and services includes royalty, annuity, subscription, software and projects called MAAS, PAAS, SAAS and Total cost of material is consist of Cost of materials consumed, Purchase of stock in trade and Change in inventory. Detail are as under

Particulars	Consolidated					Standalone				
	Quarter ended		Half Year ended		Year ended	Quarter ended		Half Year ended		Year ended
	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
Sale of Devices	1,756	1,487	2,645	2,998	6,697	1,042	894	1,290	1,540	3,554
Sale of Mapdata and services includes royalty, annuity, subscription, software and projects called MAAS, PAAS, SAAS.	8,611	7,621	17,872	15,051	31,245	7,327	7,059	15,714	13,916	28,007
Total	10,367	9,108	20,516	18,049	37,942	8,369	7,953	17,003	15,456	31,561

Particulars	Consolidated					Standalone				
	Quarter ended		Half Year ended		Year ended	Quarter ended		Half Year ended		Year ended
	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
Hardware material	1,076	794	1,527	1,703	4,413	943	827	1,196	1,451	3,533
Software material including SIM rental	519	526	1,111	1,039	1,940	40	188	180	403	502
Total	1,595	1,320	2,638	2,742	6,354	983	1,015	1,376	1,854	4,034

- The above unaudited Financials Results of C.E. Info Systems Limited (the "Company") are available on Company's website www.mapmyindia.com and also on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com), where the shares of the Company are listed.
- The Company has only one business segment, i.e. Map data and Map data related services and devices (GPS navigation, location-based services and IoT) . This business mainly consists of products like digital map data, GPS navigation and location-based services, licensing, royalty, annuity, subscription and customizing its products to customers.
- The above unaudited Financials Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 (the "statement") were reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on November 07, 2024 and November 08, 2024 respectively. The Statutory Auditors of the Company has carried out a limited review of the above results for the quarter and half year ended September 30, 2024.
- The unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.

For and on behalf of the Board of Directors of
C. E. Info Systems Limited
Rakesh Verma
 Managing Director
 DIN: 01542842

Place : New Delhi
 Date : November 09, 2024

CENTRAL RAILWAY
BHUSAWAL DIVISION
NOTICE INVITING E-TENDERS
E-TENDER NOTICE NO. BSL/
ACL/Tender/56245534A
 STORES/BHUSAWAL/ACL/CENTRAL RLY., acting for & on behalf of The President of India invites E-Tenders against **Tender No-56245534A**
Closing Date/Time 09-DEC-2024 at 11.30 Hrs. Bidders will be able to submit their original/revised bids up to closing date and time only. Manual offers are not allowed against this tender and any such manual offer received shall be ignored.
1] NIT HEADER Tender No. : 56245534A **Tender Type:** Adv. Open Tender **Bidding System:** Single Window System **Inspection Agency:** TPI **AGENCY Publishing Date/Time:** 08-11-2024 16:53:04 **Closing Date:** 09-DEC-2024 11:30 hrs. **Estimated Value:** 5292300.00 **Validity of Offer:** 90 Days **Quantity:** 03 SET 2) **ITEM DESCRIPTION:-** Supply, erection and commission of Microprocessor based control and fault diagnostic system with remote monitoring and analysis(MPCS) for 25 KV AC Electric locomotives as per RDSO spec.no. E.LRS/SPEC.MPC-FDS/0001REV.3 3] All detail particular of above Tender are available on website: <http://www.ireps.gov.in>
DOWNLOAD UTS APP FOR TICKETS

N. K. Industries Limited

Registered Office: 7th Floor, Popular House, Ashram Road Ahmedabad - 380 009.
 Work: 745, Kadi-Thor road, Kadi - 382 715 Dist. - Mehsana (North Gujarat)
 E-mail: nki@nkrateins.com, Web: www.nkindustriesltd.com
 CIN: L9710GJ1987PLC009905, Ph.: +91-79-6630 9999

Extracts of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended on 30th September, 2024

Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
	30/09/2024	30/09/2023	31/03/2024	30/09/2024	30/09/2023	31/03/2024
Total income from operations (net)	60.00	60.00	240.00	811.42	420.56	1912.21
Net Profit/(Loss) (before Extraordinary activities after tax)	(28.48)	(22.35)	(116.81)	(46.47)	(79.14)	(103.05)
Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(28.48)	(22.35)	(116.81)	(46.47)	(79.14)	(103.05)
Equity Share Capital	600.99	600.99	600.99	600.99	600.99	600.99
Earnings Per Share (before extraordinary items) of Rs.10/- each	(0.47)	(0.37)	(1.94)	(0.77)	(1.32)	(1.71)
Basic:						
Diluted:						
Earnings Per Share (after extraordinary items) of Rs.10/- each	(0.47)	(0.37)	(1.94)	(0.77)	(1.32)	(1.71)
Basic:						
Diluted:						

Note:
 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Unaudited Quarterly Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: <http://www.bseindia.com/corporates/ann.aspx?scrip=519494&dur=A&expandable=0>)

For and on behalf of Board of Directors
N. K. Industries Limited
Sd/-
Mr. Hasmukhbhai K Patel
Din: 06587284 (Whole Time Director)

Date: 9th September, 2024
Place: Ahmedabad

ntc industries limited

CIN : L70109WB1991PLC053562
 Regd. Office: 149, B.T. Road, Kamarhatti, Kolkata - 700058

EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024 (Rs. in Lacs)

Particulars	STANDALONE					
	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total income from operations (net)	1491.79	676.44	1001.93	2168.22	2234.03	4264.89
Net Profit/loss for the period (before Tax, Exceptional and/or Extra-ordinary items)	171.49	70.63	155.48	242.12	418.86	259.28
Net Profit/loss for the period (before Tax, after Exceptional and/or Extra-ordinary items)	171.49	70.63	155.48	242.12	418.86	459.28
Net Profit/loss for the period (after Tax, after Exceptional and/or Extra-ordinary items)	147.02	44.42	183.04	191.43	381.30	458.75
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	2633.15	452.82	137.05	3085.96	587.18	1330.01
Equity Share Capital	1194.40	1194.40	1194.40	1194.40	1194.40	1194.40
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	6206.74
Earnings Per Equity Share (par value of Rs. 10 each)						
Basic:	1.23	0.37	1.53	1.60	3.19	3.84
Diluted:	1.23	0.37	1.53	1.60	3.19	3.84

Particulars	Quarter Ended			Half Year Ended			Year Ended		
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total income from operations (net)	1766.26	916.11	1256.00	2682.37	2734.86	5287.21			
Net Profit/loss for the period (before Tax, Exceptional and/or Extra-ordinary items)	244.47	189.77	340.77	434.25	753.51	953.58			
Net Profit/loss for the period (before Tax, after Exceptional and/or Extra-ordinary items)	244.47	189.77	340.77	434.25	753.51	672.28			
Net Profit/loss for the period (after Tax, after Exceptional and/or Extra-ordinary items)	195.41	152.27	293.33	347.68	640.95	506.01			
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	2681.55	560.67	247.34	3242.22	846.83	1377.27			
Equity Share Capital	1194.40	1194.40	1194.40	1194.40	1194.40	1194.40			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	9066.70			
Earnings Per Equity Share (par value of Rs. 10 each)									
Basic:	1.64	1.27	2.46	2.91	5.37	4.24			
Diluted:	1.64	1.27	2.46	2.91	5.37	4.24			

Note:
 The above is an extract of the detailed format of the Un-Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The said results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 9th November, 2024. The full format of the quarter and half year ended Financial Results are available on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed (www.bseindia.com/www.cse-india.com) and on the Company's website i.e., www.ntcindia.com.

For and on behalf of the Board
Sd/-
Avijit Maity
 Managing Director
 DIN: 10456050

Place: Kolkata
 Date : 10th November, 2024

THE BUSINESS DAILY.

FINANCIAL EXPRESS

FOR DAILY BUSINESS.

financialexpress.com